

गौण वनोपज निर्मिती कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य
सहकारी जनजाती विकास महामंडळास सहाय्यक
अनुदान देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्र.आविम-२००५/प्र.क्र.४८/का.३
मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२
दिनांक : १५ सप्टेंबर, २००६

- वाचा :-** १) शासन निर्णय, उप सचिव कल्याण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचे पत्र क्र.२००१२/३४/
२००४-सी पो अँड आर, दि.९.१२.२००५.
२) शासन निर्णय आदिवासी विकास विभाग क्र वीयुडी २००६/प्र.क्र ४१ /का.७, दि.१.९.२००६

प्रस्तावना :- महाराष्ट्र जनजातीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती (सुधारणा) अधिनियम १९७६ मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळातर्फे राज्यात "एकाधिकार खरेदी योजना" राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत २९ गौण वनोपज एकाधिकार पध्दतीने खरेदी करण्यात येत आहे. केंद्र शासनाने सन १९९२-९३ पासून गौण वनोपजांची खरेदी-विक्री व्वाहारासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळास अर्थसहाय्य देण्याची योजना सुरु केली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळास अर्थसहाय्य देण्याची योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र शासनाने २००५-०६ या वित्तीय सहाय्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ गौणवनोपज खरेदीसाठी रु.२५४.०० लाख (रुपये दोन कोटी चौपन्न लाख फक्त) इतके अर्थसहाय्य मंजूर केले आहे.

शासन निर्णय :- सदर प्रस्तावासाठी आवश्यक रक्कम रु.२५४.०० लाख (रुपये दोन कोटी चौपन्न लाख फक्त) इतक्या रकमेची पुरवणी बाब क्र.२०५ अन्वये माहे जुलै, २००६ च्या पावसाळी अधिवेशनात सादर केली होती.

२. मात्वा महाराष्ट्र (द्वितीय पुरवणी) विनियोजन अधिनियम २००६ (सन २००६ चा महाराष्ट्र अधिनियम क्र.२६) मधील महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग -चार दिनांक २० जुलै, २००६ रोजी पुरवणी मागण्याच्या अर्थसंकेतरीय तरतुदीच्या वितरणासाठी पारित झाला आहे.


३. प्रस्तावमधील अनु.क्र २ येथील शासन निर्णयान्वये या योजनेकरिता रु.२५४.०० लाख (रुपये दोन कोटी चौपन्न लाख फक्त) इतकी तरतूद आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, यांच्या अधिनस्त ठेवली आहे. आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी सदर रक्कम कोषागारातून काढून ती महाराष्ट्र राज्य, सहकारी आदिवासी विकास महामंडळास तात्काळ अदा करावी.

४. आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, यांनी याच योजनेवर चालू वित्तीय वर्षात याच योजनेसाठी सदर मंजूर तरतूद प्रकाशनेतीत अ.क्र २ वरील शासन निर्णयातील अटी व शर्तीच्या अधिन राहून व कॅश-फ्लो प्रनाणे खर्च करावी. मंजूर तरतूदीपेक्षा जास्त खर्च होणार नाही याची दक्षता घ्यावी. या योजनेवर झालेला खर्चाचा अहवाल शासनाने सादर करावा.

५. उपरोक्त तरतूदीचा खर्च मागणी क्र.टी-५, मुख्य लेखाशिर्ष २४२५- सहकार-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना-२०८-इतर सहकारी संस्थांना सहाय्य- (०१)-महाराष्ट्र राज्य जनजाती विकास महामंडळास वित्तीय सहाय्य (०१) (०२) - विशेष केंद्रीय सहाय्य योजना (२४२५ ०८६२) या लेखाशिर्षाखाली मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २००६०९१११५४५४३००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व मागने,



(मा.सो.नि.)

कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक

व्यवस्थापक मंचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या., नाशिक

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक / ताणे / अमरावती / नागपूर

सहनिबंधक, सहकारी संस्था (आदिवासी विकास) महाराष्ट्र राज्य, नाशिक

सहकार आयुक्त तथा निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, ताणे

जिल्हा कोषागार अधिकारी

महालेखापाल महाराष्ट्र (लेखा व अनुज्ञेयता) मुंबई/ नागपूर.

महालेखापाल महाराष्ट्र (लेखा परिक्षण) मुंबई/ नागपूर

सहसंचालक, सेवेचे व कोषागरे, अंतर्गत क.२, तवीत प्रसारण भवन, संघार सभागार, मुंबई.

वित्त विभाग, (विव.१४ अर्धसंस्कृत-१३) मंत्रालय, मुंबई

कक्ष अधिकारी (का.३३३) मंत्रालय, मुंबई

माहिती व जनसंपर्क संघानालय, मंचालक, मुंबई

श्री. मंत्रालय, मंत्रालय अर्थ व खजाने, अर्धसंस्कृत विभाग, मंत्रालय.

निवडनस्ती (५४२)